

Schaeffler India Limited · Vadodara · Gujarat

## BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
MUMBAI- 400 001

**Company Code: 505790**

## National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C - 1, Block G,  
Bandra-Kurla Complex, Bandra (E)  
MUMBAI- 400 051

**Company Code: SCHAEFFLER**

29/08/2019

### Sub.: Newspaper Advertisement – Notice of Postal Ballot

Dear Sir / Madam,

Phone: +91 265 6602206

Pursuant to Regulation 30 read with Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper advertisement for Notice of Postal Ballot, published in News Papers - Economic Times (English) and Tarun Bharat (Marathi), Mumbai editions on August 29, 2019.

Kindly take the same on your records

Thanking you,

Yours faithfully,  
For **Schaeffler India Limited**



**Chirag K. Shukla**  
Company Secretary

Encl.: As above



THE ECONOMIC TIMES | MUMBAI | THURSDAY | 29 AUGUST 2019 | WWW.ECONOMICTIMES.COM

### Monsoon Watch

**Kerala continues** to be lashed by heavy rainfall

**The south peninsula** received rainfall nearly 60% above average this month

**Madhya Pradesh and Gujarat** continued to see heavy rainfall

**India as a whole** received rainfall 19% above average for August

**Central India** experienced rainfall 45% above average this month

**Widespread rainfall is likely** over the western Himalayan region

**Gujarat and Rajasthan** will continue to receive heavy rainfall

**Kerala and coastal Karnataka** will continue to see heavy rainfall over the next few days

**Heavy rainfall is expected** over parts of Chhattisgarh and Madhya Pradesh

**CURRENT WEATHER AND FORECAST**

**Odisha and coastal Andhra Pradesh** will receive heavy showers

# New Sops to Check Fall in Yarn Exports

### TEXTILE PUSH

 Incentives aimed at boosting yarn, fabric sector after 35% fall in cotton yarn exports in Q1

Kirtika.Suneja@timesgroup.com

#### THE FALL

Exports of cotton yarn and fabrics declined 9.98% and 10.54%, respectively in the month of July

RoSCTL for all products including yarn, which is in trouble," said an official in the know of the development. Exports of cotton yarn and fabrics declined 9.98% and 10.54%, respectively in July. The development comes in the wake of the commerce department floating a cabinet note to replace the extant Merchandise Exports from India Scheme (MEIS), which was challenged by the US last year in WTO with RoSCTL for

#### Weaving A New Plan

- Interministerial panel to call on export incentive scheme
- Manmade textiles, apparel have access to new scheme
- Industry wants RoSCTL for cotton yarn too



Cotton yarn exports fell 5.6% of embedded taxes

India losing out to Indonesia on cotton, viscose yarn exports

Central India experienced rainfall 45% above average this month

all exports in a phased manner. RoSCTL will allow reimbursement of duties on export inputs and indirect taxes via freely transferable scrips. Scrips are incentives that can be used to pay duties. "Among textiles, cotton and viscose yarn are suffering. Cotton yarn exports attract 5.6% of embedded taxes which are not refunded to the exporters at any stage," said an industry representative requesting RoSCTL. Moreover, the finance and commerce ministries are sparring over the cotton yarn to Vietnam and Pakistan due to lower cost," the industry representative said.

# FPI Surcharge Rollback Did Not Create Differential Regime: CBDT

Our Bureau

New Delhi: The Central Board of Direct Taxes said the rollback of enhanced surcharge on foreign portfolio investors, announced last week as part of a series of measures to boost the economy, did not create a differential regime between FPIs and domestic investors.

The apex direct tax body said the differential regime existed even prior to the provision announced in the budget for 2019-20. Finance minister Nirmala Sitharaman said on Friday last week announced withdrawal of enhanced surcharge on short-term and long-term capital gains earned by FPIs.

The CBDT said the perception in certain sections of media that the withdrawal of enhanced surcharge created a differential regime was completely misplaced.

It said that even before the budget income arising from derivatives for domestic investors, including Alternate Investor Funds category (AIF), as well as for foreign investors who are not FPIs, was treated as business income and not as capital gains, and taxed at applicable normal income tax rates. The withdrawal of enhanced surcharge for FPIs announced by the finance minister did not

create a differential regime between FPIs and domestic investors, said the CBDT. In case of FPIs, the Income Tax Act, 1961 contains special provisions in section 115AD, read with section 214) of the Act for taxation of income from derivatives, said the apex direct tax body.

Under this regime, it said, income of FPIs arising from derivatives was treated as capital gains and liable for special rate of tax as per section 115AD of the Act.

# Rail Wagon Makers Buck the Trend, Seek Higher GST

Deepshika.Sikarwar@timesgroup.com

#### Stuck Funds

Rail manufacturers for increase in GST to 12% from 5%

Industry wants lifting of restriction on ITC refunds

Inputs used in manufacturing face GST of 5%-18%

Industry says CoS say this hurts make in India

"GST is a positive step towards a simplified tax structure. However, rail industry suppliers are grappling with severe financial burden on account of inverted duty structure coupled with restriction on refund of unutilised credit," said Nalin Jain, group president, equipment business, Wabtec Corp.

Additionally, it was leading to an import bias with inputs from rolling stock costing more than imports. Due to non-availability of refunds, the unutilised input tax credit, which is an account of the inverted duty structure, has become a cost, said an industry official who did not wish to be named.

New Delhi: Amid the clamour for cuts in the goods and services tax (GST) rates to help revive demand, rail manufacturers are seeking the opposite—wage increase. Alstom, General Electric and Bombardier, which have set up manufacturing facilities in the country for rail wagons, have written to the government. They are seeking a 12% GST levy on rail products from 5% now.

Inputs are levied GST of 5% and 18%, leading to an inverted duty structure as hundreds of crores of rupees in input tax credit are stuck, thereby impacting business. This gives imported rail products an advantage as they just have to pay the 5% levy, frustrating the government's aim to boost local manufacture.

"The restriction on refund of unutilised input GST credit on account of inverted duty structure has increased costs of the railway products manufacturing industry and gives a competitive disadvantage to domestic products vis-à-vis imported products. Refunds of unutilised input tax credit on certain notified goods including railway products has been restricted. The products affected include locomotives, rolling stock, wagon and coaches.

Garnier said the industry has been in continuous talks with the concerned authorities and expects the government to resolve this matter urgently to provide domestic companies a level playing field. They have lobbied the industry ministry, railways, the GST Council and state governments. They want the government to raise the GST on final products, allow input tax credit or lower the levy on inputs.

advantage to a few rail suppliers including suppliers who import rolling stock, said a Bombardier executive. "This inverted duty structure followed under the GST regime is an unfair trade practice, provides non-level playing ground to rail suppliers who have single business interests in India and is completely against the government's 'make in India' initiative."

## ET Auto.com

### INDIA'S MOST COVETED FORUM ON AUTO RETAIL BUSINESS IS HERE

**Re-Think, Re-Calibrate**  
September 4, 2019 | New Delhi

ETAuto Retail Forum in its fourth edition has established itself as India's largest and most coveted event on automotive retailing and dealership business. The forum will witness industry experts, manufacturers, dealers and other key players come together to discuss the impact of turbulence like new safety & insurance norms, transition to Bharat Stage VI (BS-VI) and sinking market sentiment.

#### SPEAKERS AT THE FORUM

<b>RS Kabi</b> Executive Board Member Maruti Suzuki India	<b>Vinod Aggarwal</b> MD & CEO Vedant Automobiles Sales & Marketing Vehicles Ltd	<b>Rajan Pentel</b> Sr VP - Director Head Business & Retail Marketing, Yes Bank	<b>YS Gulera</b> Sr VP - Sales & Marketing Head Motor Vehicle Sector India, P&L, Ltd	<b>Sanjay Bhan</b> Head - Sales After-sales and Parts Hero MotoCorp	<b>Nitin Seth</b> COO Ashok Leyland
<b>David Cain</b> Regional Head - A/C Urban Scanner	<b>Shashank Srivastava</b> Senior Executive Director Sales & Marketing Maruti Suzuki	<b>Rajesh Goid</b> Sr VP - Director Marketing & Sales Honda Cars India Ltd	<b>N Raja</b> Sr VP - Director Head Motor Vehicle Marketing & Sales Honda Cars India Ltd	<b>Diego Graffi</b> CEO Piaggio India	<b>Neven Muncial</b> Sr VP - Director Head Euro Group
<b>Ashok Khanna</b> Group Head Vehicle Loans HDFC Bank	<b>Pankaj Dubej</b> MD, Polaris India Indian Motorcycle	<b>Nikunj Sanghi</b> President, Automotive SKM Development Council	<b>Vikas Jain</b> National Sales Head Hyundai Motor India Ltd	<b>Sudhir Malhotra</b> Head, Sales & Network Renaault India	<b>Sanjay Thakker</b> Chairman Group LancoMark
<b>Afifah Abdul Wahab</b> Founder Indus GO	<b>Nikhil Bansal</b> Industry Head (Auto) Google India	<b>Saurabh Kedia</b> Director Shee Auto Group	<b>Banwari Lal Sharma</b> CEO CarWale	<b>Gareth Flood</b> CMB Shell Lubricants India	<b>Sunil Gupta</b> CEO & MD Avis India

And many more speakers

To Participate, Visit: [etauto.com/arf](http://etauto.com/arf)  
For Delegation - Call: 987 104 8830 | Email: [rainvish.singh@timesinternet.in](mailto:rainvish.singh@timesinternet.in)  
For Sponsorship - Call: 982 189 8184 | Email: [cmymind.pinto@timesinternet.in](mailto:cmymind.pinto@timesinternet.in)

### SCHAEFFLER INDIA LIMITED

Registered Office: Nariman Bhanar, 8<sup>th</sup> Floor, 227, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai 400021, Maharashtra, India.  
Tel: +91 22 66044444 | Fax: +91 22 66044444  
Email: [investor@ipsc.schaeffler.com](mailto:investor@ipsc.schaeffler.com) | Website: [www.schaeffler.com](http://www.schaeffler.com)

### NOTICE OF POSTAL BALLOT

The members of Schaeffler India Limited ("the Company") are hereby informed that pursuant to Section 103 and other applicable provisions, of the Companies Act, 2013 ("the Act"), read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), and applicable provisions of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations") including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, the Company is seeking consent of its Members for the following special business by way of Postal Ballot which includes voting by Electronic Means:

- Re-appointment of Mrs. Renu Chaturvedi (DIN: 00557204) as an Independent Director for second term for the consecutive years, in terms of Section 149 of the Companies Act, 2013.
- In this regard notice is hereby given that:
  - The Company has completed dispatch of Postal Ballot Notice on August 28, 2019.
  - Voting rights of the Members shall be reckoned on the Equity Shares held by them as on August 28, 2019, being the cut-off date for this purpose. A person who is not a member as on the cut-off date should treat this notice for information purpose only.
  - The Voting (Postal and e-voting) shall commence on August 30, 2019 at 9:00 a.m. (IST) and shall end on September 28, 2019 at 5:00 p.m. (IST).
  - Any Postal Ballot received from member after September 28, 2019 by 5:00 p.m. (IST), will not be considered valid and voting by post or by electronic means shall not be allowed beyond the said date and time.
  - The member who has not received Postal Ballot Notice/Form, can either download the Postal Ballot Notice/Form, available on the Website of the Company [www.schaeffler.com](http://www.schaeffler.com) or on the website of CDSL [www.cdsl.com](http://www.cdsl.com) or write to the Company's Registrar and Share Transfer Agent - Link Intime India Private Limited, B-302 & 313, Shantiga Complex, 1<sup>st</sup> Floor, Opp. MIDC Bank, Near Southakheda Char Rasta, Ahera, Vadodra, Gujarat, India. (M) Mrs. Shantika (9820012400) or Email: [vaadodra@linkintime.com](mailto:vaadodra@linkintime.com) and obtain duplicate ballot.
  - In case of queries with regard to voting through Postal Ballot, a member may contact Mr. Chirag K. Shukla, Company Secretary at [investor@ipsc.schaeffler.com](mailto:investor@ipsc.schaeffler.com) or +91 265 260031/91 26 6838484.
  - In case of queries with regard to e-voting, member may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members available at [www.schaeffler.com](http://www.schaeffler.com) or Mr. Rajesh Dahiya, Manager, CDSL, at 25<sup>th</sup> Floor, A Wing, Marathon Finance, Mafatlal Mills Compound, NM Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 013, Email: [helpline@evoting.cdsl.com](mailto:helpline@evoting.cdsl.com), 1800280533.
- The results of the Postal Ballot shall be announced on or before September 30, 2019 and the same shall be displayed along with the Scrutinizer's Report on the Notice Board of the Registered Office of the Company at Nariman Bhanar, 8<sup>th</sup> Floor, 227 Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra, India and shall also be posted on website of the Company at [www.schaeffler.com](http://www.schaeffler.com).

For Schaeffler India Limited Date: August 28, 2019  
Sd/-  
Chirag K. Shukla  
Company Secretary

### India SME Asset Reconstruction Company Limited

Registered Office: 1004, 10th Floor, Naman Centre, Plot No. C31, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra, Mumbai - 400052.  
Authorized Officer: Harshad Gurtu, Chief Manager, email: [harshad\\_gurtu@isarc.in](mailto:harshad_gurtu@isarc.in), Phone: 022-25722696

#### Appendix - IV - A Sale notice for sale of immovable property

E-Auction Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provisions to Rules 6 (6) of the Security Interest Enforcement Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/pledged to the Secured Creditors of India SME Asset Reconstruction Company Limited (ISARC) in its capacity as trustee of ISARC - Canara Bank-2013-14 Trust and JM Financial Asset Reconstruction Company Limited (JMARC) acting in its capacity as trustee of JMARC-Canara Bank March 2014 - Trust ("Secured Creditors"), the physical possession of which was taken by the Authorised Officer of Secured Creditor, will be sold "AS IS WHERE IS", "AS IS WITH ALL" and "WHATSOEVER THEREIN" on September 24, 2019 between 11:00 am to 12:00 pm for recovery of Rs. 2,354.79 lakh (Rupees Twenty Three Crores Fifty Four Lakh Seventy Eight Thousand Only) in the favour of ISARC ( trustee of ISARC - Canara Bank and Rs. 1,627.82 lakh (Rupees One Crore Twenty Seven Lakh Eighty Two Thousand Only) in the favour of JMARC ( trustee of JMARC - Canara Bank) as on 31.08.2019 respectively plus interest thereon from 07.07.2018 till realization, along with cost and other expenses thereon.

The above-mentioned property is situated at section 13 (4) of the SARFESI Act, read with the sub-section 5 and 6 and other applicable rules of the said Act, notice is hereby given to the public in general and in particular to the Authorised Officer of ISARC "AS IS WHERE IS", "AS IS WITH ALL" and "WHATSOEVER THEREIN" by way of public auction after the expiry of 15 days from the date of this notice, i.e. on September 24, 2019 between 11:00 am to 12:00 pm for a sale consideration which shall not be less than the reserve price as mentioned in the table below.

Please find below the details of the public auction:-

Amount of Secured Debt as per 13(2) notice dated 09.09.2012	Reserve Price	Date and Time of public auction	Description of the said property
Rs. 2,354.79 lakh (Rupees Twenty Three Crores Fifty Four Lakh Seventy Eight Thousand Only) in the books of ISARC (assignee of Canara Bank) and Rs. 1,627.82 lakh (Rupees One Crore Twenty Seven Lakh Eighty Two Thousand Only) in the books of JMARC (assignee of Canara Bank) as on 31.08.2019 respectively plus interest thereon from 09.09.2012 till realization along with future cost and other expenses thereon.	Rs. 2100.00 lakh (Rupees Two Thousand One Hundred Lakh Only)	On September 24, 2019 between 11:00 am to 12:00 pm	N.A. Plot and Structure Bearing Survey No. 66/1/21 to 66/1/25, 74/1/A, 74/1/B, 74/2, 77/1/A, 77/1/B/1 and 78/2/E of village Hattoli, Tal. Chhatrapati Sahu, Dist. Thane, Maharashtra.
Rs. 2,354.79 lakh (Rupees Twenty Three Crores Fifty Four Lakh Seventy Eight Thousand Only) in the books of ISARC (assignee of Canara Bank) and Rs. 1,627.82 lakh (Rupees One Crore Twenty Seven Lakh Eighty Two Thousand Only) in the books of JMARC (assignee of Canara Bank) as on 31.08.2019 respectively plus interest thereon from 09.09.2012 till realization along with future cost and other expenses thereon.	Rs. 2100.00 lakh (Rupees Two Thousand One Hundred Lakh Only)	On September 24, 2019 between 11:00 am to 12:00 pm	N.A. Plot and Structure Bearing Survey No. 66/1/21 to 66/1/25, 74/1/A, 74/1/B, 74/2, 77/1/A, 77/1/B/1 and 78/2/E of village Hattoli, Tal. Chhatrapati Sahu, Dist. Thane, Maharashtra.

Please note that under the provisions of SARFESI Act you may redeem the property by making payment of the entire outstanding dues along with interest and expenses before the conclusion of the auction. SA: Authorised Officer Date: 29.08.2019 acting in its capacity as trustee of ISARC - Canara Bank-2013-14 Trust

### UDAN Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises

Set up by Government of India and SIDBI

#### TENDER NOTICE

CGTME invites sealed tenders from eligible bidders for Implementation of Guarantee Management System (GMS)

For detailed tender document, please visit website at [www.cgtsme.in](http://www.cgtsme.in) or [eprocure.gov.in](mailto:eprocure.gov.in) / [epublish@cgtsme.in](mailto:epublish@cgtsme.in)

Addendum / Corrigendum, if any, will be published in the CGTME website only.

Last date for bid submission: September 30, 2019

### BOI

Head Office: Prakesh Dist. Star House, 3rd Floor, C-4, G-Block, Indira Park Complex, Baroda (East), Mumbai - 400 015.  
Ph: 022-61317524-33. E-mail: [headoffice@reservestandardbankofindia.co.in](mailto:headoffice@reservestandardbankofindia.co.in)

#### NOTICE INVITING TENDER

Bank invites tenders for the appointment of Architect/Consultant for Banks residential project at Amboli (Jogeshwari) West, Mumbai. Detailed pre-qualification criteria and tender document is available on website [www.mtelcrescent.com](http://www.mtelcrescent.com) / [eprocurement@boi.co.in](mailto:eprocurement@boi.co.in) and [www.bankofindia.co.in](http://www.bankofindia.co.in). Last date for receipt of bids is 24.09.2019. Any corrigendum will be published in the same website only.

GENERAL MANAGER

### India SME Asset Reconstruction Company Limited

Registered Office: 1004, 10th Floor, Naman Centre, Plot No. C31, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra, Mumbai - 400052.  
Authorized Officer: Harshad Gurtu, Chief Manager, email: [harshad\\_gurtu@isarc.in](mailto:harshad_gurtu@isarc.in), Phone: 022-25722696

### NOTICE OF SALE OF IMMOVABLE PROPERTY UNDER THE SECURITY INTEREST ENFORCEMENT RULES, 2002

Notice for sale of secured immovable property mortgaged for the loans of M/s The Overseas Limited, the possession of which has been taken over under Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFESI Act") read with the Security Interest Enforcement Rules, 2002 ("SARFESI Rules").

WHEREAS the Authorised Officer of Canara Bank, on behalf of itself and Canara Bank, appointed under SARFESI Act and in exercise of the powers conferred under section 13(4) of the aforementioned Act read with rule 6 (6) of the Security Interest Enforcement Rules, 2002, issued a demand notice dated 09.09.2012, inter alia, called upon M/s Mehak Overseas Ltd. (hereinafter referred to as the "Borrower"), having its registered office at E.C. Veerabhadra Chetty Street, 127-C, Kalyan Street, Mumbai - 400052 as well as its Guarantor (s) or mortgagor (s) or legal heirs (i) M. Jain J. Thakkar (Deceased), Mortgagor (Deceased), Guarantor (Deceased), Mortgagor (Deceased), Guarantor (Deceased), (ii) Mrs. Jyotsna P. Thakkar (Deceased), Mortgagor (Deceased), Guarantor (Deceased), (iii) Mrs. Dipi Jain Thakkar, widow and legal heir of late M. Jain J. Thakkar, (iv) Master Sahil Thakkar, Legal heir and son of late M. Jain J. Thakkar, (v) Ms. Drishiti Thakkar, Legal Heir of Mr. Jyotsna P. Thakkar (Deceased), (vi) Mrs. Shantika (9820012400), Guarantor (Deceased), (vii) Mrs. Dimple Raghuvanshi, legal heir of Mr. Jyotsna P. Thakkar (Deceased); to repay the amount due mentioned in the said demand notice being Rs. 2,354.79 lakh (Rupees Twenty Three Crores Fifty Four Lakh Seventy Eight Thousand Only) in the books of ISARC (assignee of Canara Bank) and Rs. 1,627.82 lakh (Rupees One Crore Twenty Seven Lakh Eighty Two Thousand Only) in the books of JMARC (assignee of Canara Bank) as on 31.08.2019 together with interest thereon, including expenses, costs, charges, etc. thereon within 60 (sixty) days of receipt of the said notice. The aforementioned Borrower and/or the Guarantors/Mortgagors neglected and failed to comply with the said demand notice.

AND WHEREAS, subsequently Canara Bank assigned the financial asset (s) pertaining to the Borrower along with all the rights, title, interest and underlying securities created therefor in favour of India SME Asset Reconstruction Company Limited acting in its capacity as the trustee of ISARC - Canara Bank March 2014 - Trust (hereinafter referred to as "JMARC") vide Assignment Agreement dated March 8, 2014 under the provisions of SARFESI Act and WHEREAS, the Borrower and/or the Guarantors/Mortgagors having neglected and failed to comply with the said demand under the aforesaid notice, the undersigned being the Authorised Officer of Canara Bank took possession of the mortgaged property more particularly described hereunder (hereinafter referred to as "Secured Property") on January 23, 2013 in exercise of powers conferred on him under section 13(4) of the SARFESI Act read with Rules of the Security Interest Enforcement Rules, 2002.

AND WHEREAS, coming to the knowledge of ISARC and JMARC through the 11th Petition No. 15106/2018, preferred by Mrs. Dipi Jain Thakkar, High Court of Mumbai, that the M. Jain J. Thakkar (Deceased), Mortgagor (Deceased) and Guarantor (Deceased) had died in Bangalore, Thailand leaving behind Mrs. Dipi Thakkar, Master Sahil Thakkar and Miss. Drishiti Thakkar as his legal heirs, ISARC and JMARC had issued notice on July 02, 2018 to the legal heirs of late M. Jain J. Thakkar, (i) M. Jain J. Thakkar, (ii) Mrs. Dipi Jain Thakkar, (iii) Mrs. Shantika (9820012400), Guarantor (Deceased), (iv) Mrs. Dimple Raghuvanshi, legal heir of Mr. Jyotsna P. Thakkar (Deceased), (v) Mrs. Dipi Jain Thakkar, widow and legal heir of late M. Jain J. Thakkar, (vi) Master Sahil Thakkar, Legal heir and son of late M. Jain J. Thakkar, (vii) Ms. Drishiti Thakkar, Legal Heir of Mr. Jyotsna P. Thakkar (Deceased), (viii) Mrs. Shantika (9820012400), Guarantor (Deceased), (ix) Mrs. Dimple Raghuvanshi, legal heir of Mr. Jyotsna P. Thakkar (Deceased); Detailed description of the immovable property, its Reserve Price and Earnest Money Deposit shall be as follows:-

Please find below the details of the public auction:-

Amount of Secured Debt as per 13(2) notice dated 09.09.2012	Reserve Price	Date and Time of public auction	Description of the said property
Rs. 2,354.79 lakh (Rupees Twenty Three Crores Fifty Four Lakh Seventy Eight Thousand Only) in the books of ISARC (assignee of Canara Bank) and Rs. 1,627.82 lakh (Rupees One Crore Twenty Seven Lakh Eighty Two Thousand Only) in the books of JMARC (assignee of Canara Bank) as on 31.08.2019 respectively plus interest thereon from 09.09.2012 till realization along with future cost and other expenses thereon.	Rs. 2100.00 lakh (Rupees Two Thousand One Hundred Lakh Only)	On September 24, 2019 between 11:00 am to 12:00 pm	N.A. Plot and Structure Bearing Survey No. 66/1/21 to 66/1/25, 74/1/A, 74/1/B, 74/2, 77/1/A, 77/1/B/1 and 78/2/E of village Hattoli, Tal. Chhatrapati Sahu, Dist. Thane, Maharashtra.
Rs. 2,354.79 lakh (Rupees Twenty Three Crores Fifty Four Lakh Seventy Eight Thousand Only) in the books of ISARC (assignee of Canara Bank) and Rs. 1,627.82 lakh (Rupees One Crore Twenty Seven Lakh Eighty Two Thousand Only) in the books of JMARC (assignee of Canara Bank) as on 31.08.2019 respectively plus interest thereon from 09.09.2012 till realization along with future cost and other expenses thereon.	Rs. 2100.00 lakh (Rupees Two Thousand One Hundred Lakh Only)	On September 24, 2019 between 11:00 am to 12:00 pm	N.A. Plot and Structure Bearing Survey No. 66/1/21 to 66/1/25, 74/1/A, 74/1/B, 74/2, 77/1/A, 77/1/B/1 and 78/2/E of village Hattoli, Tal. Chhatrapati Sahu, Dist. Thane, Maharashtra.

Please note that under the provisions of SARFESI Act you may redeem the property by making payment of the entire outstanding dues along with interest and expenses before the conclusion of the auction. SA: Authorised Officer Date: 29.08.2019 acting in its capacity as trustee of ISARC - Canara Bank-2013-14 Trust



